

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: नानिशा-२०१८/प्र.क्र.२५६/का.१२

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : ३० जुलै, २०१९.

वाचा :

- १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का.१३, दि.२८.०८.२००९
- २) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.नानिशा-२०१५/प्र.क्र.३८७/का-१२, दि.२७.०६.२०१६.
- ३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र नानिशा-२०१६/प्र.क्र.२८०/का.१२, दि.२९.०५.२०१७.
- ४) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक :- नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का.१२, दि.१८.०५.२०१८.
- ५) आदिवासी विकास विभाग, शासन शुद्धिपत्रक क्रमांक :- नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का.१२, दि.९.०६.२०१८.
- ६) शासन पत्रे क्र.नानिशा-२०१८/प्र.क्र.२५६ /का-१२, दि.०१.०४.२०१९ व दि. १०.०५.२०१९ अन्वये निर्गमित सचिव स्तरीय समितीच्या बैठकांची इतिवृत्ते.

प्रस्तावना :

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतची योजना संदर्भ क्र. १ येथील दि.२८.०८.२००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजना अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणण्याकरिता शाळेमध्ये उपलब्ध शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा आणि त्याच्या दर्जानुसार गुणांकन निश्चित करून प्राप्त गुणांकनानुसार शाळांची निवड करणे व शाळांना द्यावयाचे शुल्क निर्धारित करण्याकरिता संदर्भ क्र. २ येथील दि.२७.०६.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार धोरण ठरविण्यात आलेले आहे. तसेच सदर योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर विद्यार्थ्यांसमवेत योजनेंतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक चांगली होण्याच्या सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून दृष्टीने इयत्ता १ ली व इयत्ता २ री या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रवेश देण्याबाबत संदर्भ क्र. ३ येथील दि.२९.०५.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच शाळेमध्ये उपलब्ध शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा आणि त्याच्या दर्जानुसार गुणांकन निश्चित करून प्राप्त

गुणांकनानुसार शाळांची निवड करणे याबाबत संदर्भ क्र. ४ येथील दि. १८.०५.२०१८ रोजीच्या शासन निर्णय व संदर्भ क्र. ५ येथील दि.०९.०६.२०१८ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये सुधारीत धोरण ठरविण्यात आलेले आहे.

उपरोक्त तरतूदीस अनुसरून नामांकित योजनेंतर्गत चालू शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० करिता अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याच्या अनुषंगाने योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीमार्फत (<https://namankit.mahaonline.gov.in>) प्राप्त नवीन शाळांचे अर्ज तसेच सदर योजनेंतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या जुन्या शाळांमार्फत प्राप्त संमतीपत्र यास अनुसरून संबंधित प्रकल्प अधिकारी व अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी शासनास प्रस्ताव सादर केले आहेत. सदर प्रस्तावाबाबत सचिव स्तरीय समितीमध्ये प्राप्त मान्यतेस अनुसरून नामांकित योजनेंतर्गत संस्था/शाळांची निवड करणे व अशा शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यास मंजूरी देण्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत विहित निकष पूर्ण करित असलेल्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील खालीलप्रमाणे नमूद केलेल्या संस्था/ शाळांची निवड करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तसेच विहित अटी व शर्तीच्या अधिन राहून सदर शाळांमध्ये मंजूर करण्यात येत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०१९-२० या वर्षाकरिता नागपूर विभागांतर्गत एकूण ७ शाळांनी नव्याने प्रस्ताव दाखल केले होते. तथापि नामांकित योजनेंतर्गत शासन निर्णयातील अनिवार्य निकष पूर्ण करत नसलेल्या /भौतिक सोयी सुविधांचा अभाव असलेल्या सदर ७ शाळांची निवड न करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

३. नागपूर विभागातील योजनेंतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या तसेच योजनेंतर्गत प्रचलित निकष पूर्ण करत असलेल्या खालील ६ जुन्या शाळांमध्ये सन २०१९-२० करिता नवीन विद्यार्थी प्रवेशित करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे :-

अ.क्र.	शाळेचे नाव	विद्यार्थी संख्या
१	दत्त विद्यामंदीर, बुटीबोरी, जि.नागपूर.	२०
२	आदर्श संस्कार विद्यालय, पिपळा हुडकेश्वर रोड, नागपूर.	५०
३	इनोव्हेटीव माईड स्कूल ऑफ एक्सलंस, आयएसओ कॉम्प्लेक्स, टी पाईट, तळेगाव, ता.आष्टी, जिल्हा वर्धा.	५०
४	हिंदुज्ञान मंदीर ब्रम्हपुरी, डॉ. आंबेडकर चौक, सिव्हिल लाईन्स, गजरीवार्ड, ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर.	२६

५	जी.एच.रायसोनी स्कूल, (C.B.S.E.), सुकळी हिंणणा, नागपूर.	२०
६	पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, नागपूर	२०
एकूण		१८६

४. नागपूर विभागातील योजनेतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या ३८ जुन्या शाळांमध्ये नवीन विद्यार्थी प्रवेशित न करता यापूर्वी प्रवेशित असलेले विद्यार्थी सन २०१९-२० करिता कायम ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे. सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे :-

अ.क्र.	शाळेचे नाव
१	सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल, सिव्हील लाईन्स, नागपूर.
२	फेअरीलॅंड स्कूल गणेश मंदीरजवळ, भद्रावती, जि.चंद्रपूर.
३	तुली पब्लीक स्कूल, नागपूर.
४	आदर्श संस्कार विद्यालय, नंदनवन, नागपूर.
५	स्कूल ऑफ स्कॉलर्स, (सावंगी)मेघे, वर्धा, ता.जि.वर्धा.
६	सेंट्रल प्रोव्हिन्सीअल स्कूल, रामेश्वरी, जि.नागपूर.
७	प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल, चुलोद रोड, गोंदिया.
८	प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूल (I.C.S.E.) पांगोली रोड, चुलोद, गोंदिया.
९	किरसान इंटरनॅशनल पब्लीक स्कूल, गणखैरा, ता.गोरेगाव, जि.गोंदिया.
१०	गुरुनानक पब्लीक माध्यमिक शाळा, बल्लारपूर, जि.चंद्रपूर.
११	स्कॉलर्स सर्च अँकडमी, कोरपना, ता.कोरपना, जि.चंद्रपूर.
१२	लिटील फ्लावर्स स्कूल, गोंदिया.
१३	पूर्ती पब्लीक स्कूल, सालेकसा, जि.गोंदिया.
१४	ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभिड, जि.चंद्रपूर.
१५	ज्ञानदिप कॉन्व्हेंट, शितलवाडी, रामटेक, जि.नागपूर.
१६	स्व.राजीव गांधी मेमोरीयल इंग्लिश स्कूल, (कारंजा घा.) जि.वर्धा.
१७	अँक्युट पब्लीक स्कूल, पुटंगीकला, जि.गोंदिया.
१८	देवयानी इंटरनॅशनल स्कूल, सिंदेवाही, ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर.
१९	रॉय इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, गाडगेनगर, हिंणणा रोड, नागपूर.
२०	पॅराडाईज इंग्लिश स्कूल, आरमोरी, जि.गडचिरोली.
२१	स्कूल ऑफ ब्रिलियंट, नागलवाडी, वर्धा
२२	गुंज कॉन्व्हेंट, सिंदी रेल्वे, ता.सेलू, जि.वर्धा.
२३	ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल, सिरोंचा, जि.गडचिरोली.
२४	ग्लोबल मिडीया केरला मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूल, आल्लापल्ली, ता.अहेरी, जि.गडचिरोली.

२५	हंसकृपा इंग्लिश उच्च प्राथमरी सेकंडरी अँड ज्युनिअर कॉलेज, झिंगाबाई टाकळी, नागपूर.
२६	ऑर्घिट इंटरनॅशनल पब्लीक स्कूल, सुर्याटोला, गोंदिया.
२७	डॉ.श्रीकांत जिचकार पब्लीक स्कूल, किंडगीपार, ता.जि.गोंदिया.
२८	सोनिया गांधी इंग्लिश मिडीयम पब्लीक स्कूल, राजूरा, जि.चंद्रपूर.
२९	लुअर्डमाता विद्यामंदीर वरूर रोड, राजूरा, जि.चंद्रपूर.
३०	नवजीवन डॉ.टी.एस.विल्सन मेमोरीयल स्कूल, गोंधणी रोड, नागपूर.
३१	एंजल्स पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल, केळझर, ता.सेलू, जि.वर्धा.
३२	रॉयल गोंडवाना पब्लीक स्कूल, नागपूर.
३३	पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, गोंदिया, जि.गोंदिया.
३४	जी.एच.रायसोनी स्कूल अंबाझरी, नागपूर (S.S.C)
३५	पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, भंडारा, जि.भंडारा.
३६	भोसला मिलीटरी स्कूल, चक्की खापा, नागपूर
३७	गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली.
३८	प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गौतम नगर, सिव्हिल लाईन, गोंदिया.

५. नागपूर विभागातील योजनेतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या तथापि, योजनेतर्गत शाळा निवडीचे प्रचलित निकष पूर्ण न करणे, भौतिक सोयी सुविधांचा अभाव, कमी गुणांकन असलेल्या एका शाळेची योजनेतर्गतची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदर शाळा खालीलप्रमाणे आहे

अ.क्र.	शाळेचे नाव	पूर्वी देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
१	इन्फंट जिजस इंग्लिश मिडीयम स्कूल, राजूरा, जि. चंद्रपूर	२९२
एकुण		२९२

नागपूर विभागामधील योजनेतर्गत रद्द होत असलेली इन्फंट जिजस इंग्लिश मिडीयम स्कूल, राजूरा, जि. चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांचे समावेशन एकलव्य रेसिडेंन्शियल पब्लिक स्कूल, देवाडा येथे खालीलप्रमाणे करण्यात यावे.

अ.क्र.	शाळेचे नाव	वर्गवारी	समायोजित करावयाच्या विद्यार्थ्यांची संख्या
१	एकलव्य रेसिडेंन्शियल पब्लिक स्कूल, देवाडा	वर्ग ३ री ते ५ वी मधील १४६ विद्यार्थ्यांसाठी नवीन तुकडी निर्माण करणे	१४६
		इयत्ता ६ वी चे ३९ विद्यार्थी, इयत्ता ७ वी चे ४९ विद्यार्थी आणि इयत्ता	१३६

		८ वी चे ५६ विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकडी निर्माण करणे	
		इयत्ता ९ वी च्या १० मुलांसाठी क्षमता वाढ करण्यात यावी	१०
एकूण			२९२

उपरोक्त रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वरीलप्रमाणे संबंधित शाळांमध्ये यावर्षी निवडलेल्या मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत समायोजनाने प्रवेशित करण्याची कार्यवाही अपर आयुक्त, नागपूर यांनी करावी.

६. नामांकित शाळेत प्रवेश देताना खालील अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे :-

- I. संबंधित संस्था/शाळा मार्फत शासनाला सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा देण्यास तयार आहेत, याची संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी खातरजमा करावी व संस्थेसोबत तसा करारनामा करण्यात यावा.
- II. संस्था/शाळेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी/वर्ग सुरु करणे अपेक्षित नाही, शाळेमध्ये सुरु असलेल्या नियमित तुकडी/वर्गामध्येच इतर विद्यार्थ्यांसमवेत योजनेंतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे बंधनकारक राहिल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी/वर्ग सुरु केलेल्याचे आढळल्यास सदर संस्थेवर गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात येईल व शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल.
- III. संस्थांनी मुलींच्या वसतीगृहात महिला अधिका व केअरटेकर यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. याची पूर्तता न आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल.
- IV. सदर योजनेंतर्गत शासनाने मान्यता दिलेल्या शाळांमध्येच आणि संबंधित शाळेकरिता मंजूर केलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेतच अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याबाबत अपर आयुक्त, आदिवासी विकास व प्रकल्प अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
- V. योजनेच्या मूळ तरतूदीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. १ लाख एवढ्या कमाल मर्यादेत असणाऱ्या पाल्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.
- VI. प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थी प्रवेशित करताना जवळच्या शाळेमध्ये तसेच संबंधित प्रकल्पातील निवड करण्यात आलेल्या शाळांना प्राधान्य देऊन विद्यार्थी प्रवेशाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.
- VII. एखाद्या प्रकल्प कार्यक्षेत्रातील निवड करण्यात आलेल्या शाळा व त्यामध्ये मंजूर विद्यार्थी संख्या यापेक्षा योजनेंतर्गत प्रवेशाकरिता प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्यास प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची निवड डॉ पध्दतीने करून निवड यादी जाहीर करावी. तसेच निवड न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द करावी. प्रकल्पामधील निवड करण्यात आलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा

- VIII. सदर योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांच्या संस्थाचालक/ मुख्याध्यापक यांच्या समवेत अपर आयुक्त यांनी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम व द्वितीय सत्रामध्ये बैठक घेऊन प्रवेशित विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा घ्यावा.
- IX. नामांकित योजनेंतर्गत शाळेची निवड झाल्यानंतर पहिल्या सत्रात दोन वेळा, तसेच द्वितीय सत्रात दोन वेळा संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी अचानक नामांकित शाळांना व्यक्तीशः भेट देऊन सदर शाळेमधील सौदार्यपूर्ण वातावरण, विद्यार्थ्यांवर अत्याचार, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, औषधोपचार, शैक्षणिक दर्जा, पोषण ईत्यादी सर्व बाबींबाबतचा अहवाल अपर आयुक्त, आदिवासी विकास; आयुक्त, आदिवासी विकास यांच्यामार्फत शासनास सादर करावा.
- X. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का.१३, दि.२८.०८.२००९ आणि आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का-१२, दि.१८.०५.२०१८ मधील विहित तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे. सदर तरतूदींचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल.
- XI. नवीन विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली व इयत्ता २ री या इयत्तेमध्येच प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
- XII. सदर शासन निर्णयानुसार नामांकित योजनेंतर्गत मान्यता रद्द करण्यात आलेल्या शाळांमधील विद्यार्थी तसेच शासकीय इंग्रजी माध्यमाच्या श्रेणीवाढ नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतरत्र समायोजित करण्यात यावे. असे समायोजन करताना विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर प्रथम प्राधान्याने प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करावी. तदनंतर सदर शासन निर्णयान्वये मान्यता दिलेल्या इतर नामांकित शाळांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अशा विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच सदर शासन निर्णयान्वये मंजूर नामांकित शाळांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत समायोजन करणे शक्य नसल्यास याव्यतिरिक्त समायोजनाच्या प्रस्तावास शासनाची मान्यता घेण्यात यावी.
- XIII. नामांकित योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नामांकित शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशित करताना ज्या इयत्तेत विद्यार्थी प्रवेशित करावयाचे आहेत, अशा इयत्तेत संबंधित शाळेमध्ये नामांकित योजनेव्यतिरिक्त प्रवेशित इतर विद्यार्थी (Non-namankit students) संख्येच्या समप्रमाणाच्या कमाल मर्यादेत राहतील याची दक्षता घेण्यात यावी. (नामांकित योजनेंतर्गत प्रवेशित विद्यार्थी कमाल ५० टक्के : योजनेव्यतिरिक्त प्रवेशित इतर विद्यार्थी किमान ५० टक्के)
७. ज्या नामांकित संस्थेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांस प्रवेश देण्यात येणार आहे, त्या संस्थेबरोबर संबंधित प्रकल्प अधिका-यांनी आयुक्तानी विहित केलेल्या नमुन्यात करारनामा करावा. सदर करारामध्ये नामांकित योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेल्या वर्गापासून इयत्ता १२ वी पर्यंत त्यांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, निवास, आहार व अन्य विहित सोयी

सुविधा पुरविण्याबाबत व स्वतंत्र वर्ग न करण्याबाबत बाबींचा समावेश करण्यात यावा. तसेच नामांकित योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व नामांकित शाळांचे प्रत्येक वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवर गुणांकन करण्यात येईल व आवश्यक विहित शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा यामध्ये निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांमध्ये त्रुटी आढळून आल्यास किंवा विहित गुणांकनानुसार शाळा अपात्र ठरल्यास संबंधित शाळेची नामांकित योजनेंतर्गतची मान्यता रद्द करून प्रवेशित करण्यात आलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी इतरत्र समायोजित करण्यात येतील, याचा देखील करारनाम्यात समावेश असावा. करारनाम्यातील अटीशर्तीचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल.

नामांकित योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या शाळांमार्फत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम, २००९ व त्याअंतर्गत केलेले व केले जाणारे सर्व नियमांची / तरतूदींची तसेच इयत्ता १ ली मध्ये शाळा प्रवेशासाठी बालकाच्या किमान वयाबाबत शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या तरतूदीचे पालन करणे आवश्यक आहे.

८. नामांकित इंग्रजी शाळेत अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवर तयार होणाऱ्या देयकानुसार आयुक्त, आदिवासी विकास यांनी संबंधित शाळेस थेट ऑनलाईन प्रणालीमार्फत दोन टप्प्यात निधी वितरीत करावा. संबंधित शाळांना ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त अंतीम गुणांकनानुसार निश्चित होणाऱ्या देय रकमेनुसार एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम प्रथम सत्राच्या सुरुवातीस माहे जुलैमध्ये वितरीत करण्यात यावी व उर्वरित ५० टक्के रक्कम दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत खातरजमा करून माहे डिसेंबरमध्ये वितरीत करण्यात यावी.

९. सदर योजनेची अंमलबजावणी संबंधित प्रकल्प अधिकारी करतील तसेच अपर आयुक्त, आदिवासी विकास योजनेचे "पर्यवेक्षकीय अधिकारी" म्हणून व आयुक्त, आदिवासी विकास नाशिक हे "नियंत्रक अधिकारी" म्हणून जबाबदारी पार पाडतील.

१०. सदर योजनेसाठी होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली करण्यात यावा.

" मागणी क्र. टी- ५

२२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण-
पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-

०२- अनुसूचित जमातीचे कल्याण

७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना- राज्य योजनांतर्गत योजना

(०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना

(०२) (२९)- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे.

(२२२५ सी-९९९) ३१ " सहायक अनुदाने (वेतनेतर) "

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०७३११८०४४९६६२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. ना. शिंदे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.मंत्री, (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
- ४) मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.
- ५) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरिक्षा), मुंबई /नागपूर
- ८) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक.
- ९) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.
- १०) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ११) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरिक्षा), मुंबई /नागपूर
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १३) सर्व संबंधित संस्था/शाळा. (संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत)
- १४) निवड नस्ती का-१२.